

Date: October 14, 2021

BSE Ltd.	National Stock Exchange of India Ltd.		
P. J. Towers, Dalal Street,	'Exchange Plaza', C-1, Block G		
Mumbai – 400 001	Bandra Kurla Complex		
	Bandra €, Mumbai 400 051		
Script Code: 517536	Script Symbol: ONWARDTEC		

Ref: Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Sub: Newspaper Advertisement- Notice of the Board Meeting for the quarter and half year ended September 30, 2021

In terms of Regulation 30 read with Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith notice of Board Meeting for the quarter and half year ended September 30,2021 clippings of newspaper advertisements published in Free Press Journal (in English) and Navshakti (in Marathi) on , October 13, 2021.

Request you to take the same on record.

Thanking you,

For Onward Technologies Limited

Dimple Chauhan Company Secretary Notice is hereby given that **Supreme Heights LLP**, ("**Owner**") having address at 301, Everest Classic, Linking Road, Khar (West), Mumbai- 400 052 is negotiating with our client for the transfer and sale of Office Premises, the datalie wherefore medianal hards are the sale of Office Premises, the

details whereof are mentioned herein below:						
Sr. nos.	Office nos.	Carpet Area in sq. ft.	Carpet Area in sq. mtrs.	Floor from Ground level		
1	1201	1201 607		12th		
2	1202	881	81.87	12th		
3	1203	567	52.69	12th		
4	1204	1204 567		12th		
5	1205	683	63.47	12th		
6	6 1206 1382 7 1207 823		128.43	12th		
7			76.48	12th		

(The above mentioned Carpet areas are computed in accordance with the provisions of section 2(k) of RERA and as the RERA Rules), in the Building known as "Supreme Headquarters" ("the said Building") alongwith 4 Stack Parking having facility to Park total 8 Cars ("the said Car parking Spaces") to be constructed on the land bearing CTS No F/443A/2 of Village Bandra F Taluka Andheri, Mumbai Suburban District admeasuring 1405.8 sq.meters and forming part of final plot no 417A(p) of town planning Scheme No III (Bandra-1st Variation) and situated at 14th & 33rd Road, near Link Square Mall, Bandra (West), Mumbai-400050 (hereinafter collectively referred to as ("the said Office Premises") more particularly described in the Schedule hereunder written. The said Office Premises and the said Car parking spaces are hereinafter collectively referred to as ("the said Premises").

All persons/entities including inter alia any bank and/or financial institution and/or authority having any right, title, benefit, interest, share, claim or demand in respect of the said Premises, the said Earlier Title Documents and demand in respect of the said Premises, the said Earlier Title Documents and the said Agreement for Sale and or any part/s thereof, by way of sale, transfer, exchange, lease, sub-lease, assignment, mortgage, charge, lien, inheritance, bequest, succession, gift, maintenance, easement, trust, tenancy, subtenancy, leave and license, care-taker basis, occupation, possession, family arrangement/settlement, Decree or Order of any Court of Law, contracts / agreements, development rights, partnership, any writing and/or arrangement or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing, along with notarially certified true copies of documentary proof to the undersigned by email at aziza@aaklegal.in, and its office mentioned below within 7(Seven) days from the date hereof, failing which such right, title, benefit, interest, share, daim and/or demand, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned and no such claim will be deemed to exist and will be not binding on our clients and the transaction may be entered into without any reference or regard to any such purported claim or interest in the without any reference or regard to any such purported claim or interest in the

THE SCHEDULE REFERRED TO ABOVE

Sr. nos. Office nos.		Carpet Area in sq. ft.	Carpet Area in sq. mtrs.	Floor from Ground level
1	1201	607	56.41	12th
2	1202	881	81.87	12th
3	1203	567	52.69	12th
4 1204		567	52.69	12th
5	1205	683	63.47	12th
6	1206	1382	128.43	12th
7	1207	823	76.48	12th

(The above mentioned Carpet areas are computed in accordance with the provisions of section 2(k) of RERA and as the RERA Rules), in the Building known as "Supreme Headquarters" alongwith 4 Stack Parking having facility to Park total 8 Carsto be constructed on the land bearing CTS No F/443A/2 of Village Bandra F Taluka Andheri, Mumbai Suburban District admeasuring 1405.8 sq. meters and forming part of final plot no 417A(p) of town planning Scheme No III (Bandra-1st Variation) and situated at 14th & 33rd Road, near Link Square Mall, Bandra (West), Mumbai 400050. Dated this 13th day of October, 2021.

AAK Legal.

Ms. Aziza Khatri

MS. AZIZA MARIA Advocates & Solicitors B- No.2, Dalamal House, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai- 400 021.

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT the Owner, Altius Properties Private Limited is intending to sell and our Client is intending to purchase the said Premises described in the Schedule hereinbelow, free from all

encumbrances.

ALL persons having any claim, right title or interest in or to the said Premises or any part thereof, by way of custody of original documents and/or assignment, charge easement, exchange, gift, inheritance, let, lease, license, lien, maintenance, mortgage, partition, sale, transfer, trust, or otherwise of whatsoeve nature are hereby required to make the same known in writing togethe with notarised true copies of supporting documents of claim to the undersigned at their office at 007 Bluemoon Chambers, Nagindas Master Road, Fort, Mumbai 400023, within 14 days from the date of publication hereof, failing which, the sale shall be completed without reference to such claim or claims and the same, if any, shall be considered as waived and not binding.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

ALL THAT Unit No. 903 admeasuring approximately carpet area equivalent to 2074 Sq. ft. ("Unit No.903") situated on the 9th floor of the building "Naman Centre" lying, being and situate at that piece and parcel of land bearing Plot No.C-31 situated in G-block, within the Bandra Kurla Complex, and bearing corresponding CTS No 4207 of Village Kole Kalyan Taluka Andheri, Mumbai Suburbar District situated at BKC- Bandra (East), Mumbai-400051.

Place: Mumbai Dated: 13/10/2021. M/s., T. D. Joshi & Associates Advocates & Legal Consultants 007, Bluemoon Chambers, Nagindas Master Road, Fort, Mumbai 400023. Mobile No. 9773708620

Pup punjab national bank Together for the better

Mumbai-400 005 = Tel. No. (022) 41027300, 41027305-24 = Email: cs6041@pnb.co.in

POSSESSION NOTICE WHEREAS The undersigned being the Authorised Officer of the Punjab National Bank, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and exercise of powers conferred under section 13 read with Rule 3 of the Security Interest (Enforceme rules 2002, issued a Demand Notice dated 21.05.2021 calling upon the Borrower / Guarantor(s) MR. RA. UMAR VERMA, MR. MURLI LAL VERMA & MRS. SHIKHA R. VARMA to repay the amount me n the notice being ₹ 93,79,974.73 (Rs. Ninety Three Lac Seventy Nine Thousand Nine Hundred Seventy Four and Paise Seventy Three Only) as on 21.05.2021 along with further interest from 01.05.2021 and other charges within 60 days from the date of notice / date of receipt of the said notice The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein pelow in exercise of powers conferred on him under sub-Section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on 06.10.2021. he Borrower's / Guarantor's / Mortgager's attention is invited to provision of sub-

of section 13 of the Act in respect of time available to redeem the secured assets. he Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the proper and any dealings with the property will be subject to the charge of the **Punjab National Bank** for

mount of ₹ 93,79,974.73 (Rs. Ninety Three Lac Seventy Nine Thousand Nine Hundred Seven our and Paise Seventy Three Only) and interest thereon

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY Flat No. 1001, C-Wing, Vikas Park Link Road, Mith Chowky, Opp. Zenith Hospital, Malad (West)

Numbai-400 064.

Date : 06.10.2021 S. A. WASNIK Authorized Officer, Punjab National Bank

CIDCO

TENDER NOTICE

Operation of Pay & Park system at Belapur Railway station forecourt area.

City and Industrial Development Corporation of Maharashtra Limited through the process of e-tendering invites "On-line" tenders from experienced bidders for the "Operation of Pay & Park system at Belapur Railway station forecourt area, Navi Mumbai "As is where is basis (For a period of 1 Year)"as per below mentioned details.

1. Name of Work: Operation of Pay & Park system at Belapur Railway station forecourt area 2. C.A. No. : 03/CIDCO/T&C/CGM(T&A)/TE(P&T)/2021-22 3. E.M.D.: ₹40,000/- (Rupees Forty Thousand Only)
4. Period of operation: One (1) Year 5. Cost of Tender **Document (including GST)**: ₹1,180/- (Non Refundable) (Rupees One Thousand One Hundred and Eighty, incl. GST) 6. Base Price: ₹39.34,000/- (Rupees Thirty Nine Lakh Thirty Four Thousand Only)

Bid Document along with Bidding Programme will be available on the website mahatenders.gov.in from

(P&T) CIDCO/PR/253/2021-22

Transportation Engineer

PUBLIC NOTICE

Registration No. TNA/(TNA)/ HSG/TC 16340/2005 dated 06/05/05 hereby notifies o the General Public that Mr. Mahesh Narayanan Gopalasamurdam and Mrs Subhasri Mahesh members of the said society holding Share Certificate no. 43 owning Flat No. C-102 in the society have reported to the society that the said Shar Certificate is misplaced/stolen and is not society to issue a duplicate Share Certificate to them.

Persons having any objection or having any claim over the said flat no. C-102 and 400615.

For SAKET NAGARI CHS Ltd.

M S Raman Honorary Chairman

Read, Office: Sterling Centre,

Saket Nagari Co-op. Hsg. Society having bearing distinctive Nos 421 to 430 and traceable. They have requested to the

the said shares may write to the society by Registered Post at the under mentioned address with the necessary documentary proof so as to reach the society within 30 days from the date of this Notice, failing which the society will proceed to take steps to issue duplicate Share Certificate to Mr Mahesh N G and Mrs. Subhasri Mahesh The honorary Chairman, Saket Nagar CHSL. Plot No. 24/1. Behind Unnath Greens, Kasarvadavali, Thane (West

• Email: advdjoshi91@gmail.com 13/10/2021 at 17.01 Hrs. CIN - U99999 MH 1970 SGC-014574 REGD A/D DASTI/AFFIXATION/BEAT OF DRUM & PUBLICATION/NOTICE BOARD OF DRT

SALE PROCLAMATION EXH - 106 www.cidco.maharashtra.gov.in **EXH - 106**

DATED: 29.09.202 PROCLAMATION OF SALE UNDER RULES 38, 52(2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS DUE TO BANK AND FINANCIAL INSTITUTIONS ACT, 1993 ... Certificate Holders uction Co Ltd, Kalina] (Org. Applicants)

OFFICE OF THE RECOVERY OFFICER-I DEBTS RECOVERY TRIBUNAL-II, MUMBAI MTNL Bhavan, 3rd Floor, Colaba Market. Colaba, Mumbai - 400 005

M/s Flareum Technologies Pvt Ltd & Ors
(O.L, High Court of Gujarat, At Ahmedabad brought on record) ... Certificate Debtors
CD -1 : M/s Flareum Technologies Pvt Ltd (In liquidation) (Earlier known as M/s. Flareum Solar Technologies Pvt Ltd and prior thereto as Gadhia

Solar Engery Systems Pvt Ltd), 35 Level 6, A/C Market Tower, Tardeo, Mumbai 400 034.

CD - 2: Mr. Badal Shah, 901 Meena Apartments, 198 Walkeshwar Road, Mumbai 400 006

CD - 3: Mrs Jyotsana Shah, 901 Meena Apartments, 198 Walkeshwar Road, Mumbai 400 006

V/s

CD - 4 : M/s Arianna Softech Pvt Ltd, C-001, Innova Marathon Nextgen, Off G K Kadam Marg, Opp Peninsula Corporate Park, Lower Parel (West Whereas Hon'ble Presiding Officer, Debts Recovery Tribunal No. Il Mumbai has drawn up the Recovery Certificate in Original Application N

149/2014 for recovery of Rs. 50,41,35,911.21 with interest from the Certificate Debtors and a sum of Rs.105,17,25,122.67 is recoverable togethe with further interest and charges as per the Recovery Certificate / Decree.

And whereas the undersigned has ordered the sale of property mentioned in the Schedule below in satisfaction of the said certificate.

And whereas a sum of Rs. 105,17,25,122.67 (Rupees One Hundred and Five Crores Seventeen Lakhs Twenty Five Thousand One Hundred Twenty Two and paise sixty seven only) along with pendent-lite and further interest @ 13.75% from the date of filing of application til

nt and/or realization from CDs. Notice is hereby given that in absence of any order of postponement, the said property shall be sold on 29.11.2021 between 02:00 PM to 03:00 P.M. (with auto extension clause in case of bid in last 5 minutes before closing, if required) by e-auction and bidding shall take place through "Online Electronic Bidding" through the website of M/s e-procurement Technologies Ltd, https://drt.auctiontiger.net having address at 8-704, Wall Street-II, Opp Orient Club, Near Gujarat College, Ellis Bridge, Ahmedabad 380 006, Gujarat (India) Phone Nos. 079-68136841 /55 /51, 079-68136800. Contact Person: Mr. Praveenkumar Thevar (Mobile +91 9722778828). Email address - praveen.thevara@auctiontiger.net or support@auctiontiger.net. For further details contact: Mr Akash Deep Mobile: 88004 55332.

The sale will be of the property of the defendant above named as mentioned in the schedule below and the liabilities and claims attaching to the said property, so far as they have been ascertained, are those specified in the schedule against each lot. he property will be put up for the sale in the lots specified in the schedule. If the amount to be realized is satisfied by the sale of a portion of the

property, the sale shall be immediately stopped with respect to the remainder. The sale also be stopped if, before any lot is knocked down, the arrears mentioned in the said certificate, interest costs (including cost of the sale) are tendered to the officer conducting the sale or proof is given to his satisfaction that the amount of such certificate, interest and costs have been paid to the undersigned. No officer or other person, having any duty to perform in connection with sale, either directly or indirectly bid for, acquire or attempt to acquire any interest in the property sold. The sale shall be subject to the conditions prescribed in Second Schedule of the Income Tax Act, 1961 and the rules

made there under and to the further following conditions.

The particulars specified in the annexed schedule have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall no be answerable for any error, mis-statement or omission in this proclamation.

The assets shall be auctioned LOT WISE as per the following details: Date of Passania FMD Increme

Lot		Date of	Reserve	EMID.	incremental
Nos.		Inspection	Price	Amount	Bid
1	All that pieces or parcel of land admeasuring about 3671 sq mtrs each, bearing	23.11.2021	Rs.	Rs.	Rs.
	Plot No 86 & 86/A in Gundlav Industrial Estate / area, bearing revenue Survey		2.48 Crores	24,80,000/-	1.00 Lakh
	No 146/P & 147/P within the village limits of Gundlav, Taluka, District, Valsad and				
	bounded as follows: on or towards the North by : waste land, on or towards the				
	South by: Plot No 87/1, on or towards the East by: 40' wide road and on or				
	towards west by : estate boundary together with structure standing thereon				
2	Hypothecated Assets / Plant and Machineries lying in the property situated at	23.11.2021	Rs.	Rs.	Rs.
	Plot No 86 and Plot No 86-A, Gundlav Industrial Estate, Survey No 146/P &		1,40,000/-	14,000/-	10,000/-
	147/P within the village of Gundlav, Tal Valsad and entire present and future cur-				
	rent assets, fixed assets of company's at godown / rented, godown / in transit.				
3	All that pieces or parcel of land admeasuring about 3671 sq mtrs each, bearing	23.11.2021	Rs.	Rs.	Rs.
	Plot No. 86 & 86/A in Gundlav Industrial Estate / area, bearing revenue Survey		2,49,40,000/-	24,94,000/-	1,00,000/-
	No 146/P & 147/P within the village limits of Gundlav, Taluka, District Valsad and				
	bounded as follows: on or towards the North by : waste land, on or towards the				
	South by: Plot No 87/1, on or towards the east by: 40' wide road and on or				
I	towards west by : estate boundary together with structure standing thereon				
I	alongwith, Hypothecated Assets / Plant and Machineries lying in the property				

situated at Plot No 86 and Plot No 86-A, Gundlav Industrial Estate.

The reserve price below which the property shall not be sold is as per Lots mentioned above.

. The amount by which the bid is to be increased shall be as per Lots mentioned above. In the event of any dispute arising as to the amount bid, or as to the bidder, the lot shall at once be again put up to auction.

3. The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot. It shall be in the discretion of the undersigned to decline/acceptance of

nighest bid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so.

4. The public at large is hereby invited to bid in the said E-Auction. The online offers along with EMD Amount as per Lots is payable by way o RTGS/NEFT in the Account No. 30043253890 with State Bank of India, Fort Market Branch, Mumbai, IFSC Code No: SBIN0005347 or Recovery Officer, DRT-II, at Mumbai. The EMD amount can also be deposited by way of DD/Pay order in favour of Recovery Officer, DRT-II Mumbai in R.P No. 225 of 2016. Attested photocopy of TAN/PAN card and Address Proof shall be uploaded with the online offer. The last date for submission of online offers alongwith EMD and the other information/details is 25.11.2021 by 4.30 p.m. The Physical inspection of the proper ties may be taken between 10.00 a.m. and 5.00 p.m. w.e.f. 23.11.2021 at the property site.

5. The copy of PAN card, Address proof and identity proof, E-mail ID, Mobile No. and declaration if they are bidding on their own behalf or on behalf of the

orincipals. In the latter case, they shall be required to deposit their authority and in default their bids shall be rejected. In case of the company copy of resolution passed by the board members of the company or any other document confirming representation /attorney of the company and the receipt/counter file of such deposit should reach to the said service provider or CH Bank by e-mail or otherwise by the said date and hard copy shall be submitted before the Recovery Officer-II, DRT-II, Mumbai on 25.11.2021 upto 4.30 p.m. In case of failure, bid shall not be considered i. The successful bidder shall have to deposit 25% of his final bid amount after adjustment of EMD by next bank working day i.e. by 4.30 P.M in the said account as per detail mentioned in para 4 above.

7. The purchaser shall deposit the balance 75% of final bid amount on or before 15th day from the date of sale of the property. If the 15th day is Sunday or other Holiday, then on the first bank working day after the 15th day by prescribed mode as stated in para 4 above. In addition to the above the purchaser shall also deposit poundage fee with Recovery Officer-II, DRT-II @ 2% upto Rs.1,000/- and @ 1% of the excess of saic amount of Rs.1,000/-through DD in favour of Registrar, DRT-II, Mumbai.

In case of default of payment within the prescribed period, the deposit, after defraying the expenses of the sale, may, if the undersigned thinks fit be forfeited to the Government and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or the amount deposited. The property shall be resold, after the issue of fresh proclamation of sale. Further the purchaser shall also be liable to make good of any shortfall or difference between is final bid amount and the price for which it is subsequently sold.

The refund of EMD to the unsuccessful bidders at the close of auction shall be made only in the account number mentioned by such bidder by

The property is being sold on "AS IS WHERE IS BASIS" AND "AS IS WHAT IS BASIS".

	undersigned reserves the right to accept or reject any or all bids it found unreasonable eason.	e or posiporie	the auction at a	ny ume wunout assigning
No of Lots	Description of the property to be sold with the names of the co-owners where the property belongs to deaulter and any other persons as co-owners	Revenue assessed upon the property or any part thereof	Details of any other encum- brance to which is propery is liable	Claims if any which have been put forward to the property and any other known particu- lars bearing on its nature and value
1	2	3	4	5
1	All that pieces or parcel of land admeasuring about 3671 sq mtrs each, bearing Plot No 86 & 86/A in Gundlav Industrial Estate / area, bearing revenue Survey No 146/P & 147/P within the village limits of Gundlav, Taluka, District, Valsad and bounded as follows : on or towards the North by: waste land, on or towards the South by: Plot No 87/1, on or towards the East by: 40' wide road and on or towards west by: estate boundary together with structure standing thereon	Not Available	Mortgaged Property	Not Available
2	Hypothecated Assets / Plant and Machineries lying in the property situated at Plot No 86 and Plot No 86-A, Gundlav Industrial Estate, Survey No 146/P & 147/P within the village of Gundlav, Tal Valsad and entire present and future current assets, fixed assets of company's at godown / rented, godown / in transit.	Not Available	Mortgaged Property	Not Available
3	All that pieces or parcel of land admeasuring about 3671 sq mtrs each, bearing Plot No. 86 & 86/A in Gundlav Industrial Estate / area, bearing revenue Survey No 146/P & 147/P within the village limits of Gundlav, Taluka, District Valsad and bounded as follows: on or towards the North by: waste land, on or towards the South by: Plot No 87/1, on or towards the east by: 40' wide road and on or towards west by: estate boundary together with structure standing thereon alongwith, Hypothecated Assets / Plant and Machineries lying in the property situated at Plot No 86 and Plot No 86-A, Gundlav Industrial Estate.	Available	Mortgaged Property	Not Available

Sundlav Industrial Estate ce shall be given to the bidders who bids for combined lot i.e. Lot No.3 and in that case bids for Lot No. 1 & Lot No separately will not be accepted. However, decision in this regard of this Tribunal shall be final and binding on the parties concerned Given under my hand and seal on this 05th day of October, 2021.

Recovery office DRT-II, Mumba



Recovery Department Mumbai Metro East Region: Bank of Baroda, Mumbai Metro East Region 1st floor, Devdarshan building, Bhandup (W), Mumbai 400078 Tel: 022 – 68412509 Email – recovery.mmer@bankofbaroda.com APPENDIX IV-A, II-A [Provision to Rule 8(6) and 6(2)]

ale notice for sale of movable properties E-Auction sale notice for sale of Movable assets under the Securitization and Reconstruction of Financia ssets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to rule 8(6) and 6(2) of the security interest (Enforcement) Rules 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrowers and Guarantors that the below described Movable propertie Mortgaged / Charged to Bank of Baroda, the Physical possession of which has been taken by the Authorized Officer of Bank of Baroda will be sold or "As is what is" and "Whatever there is" on 15-11-2021 details of which are mentioned below

Sr. No.	Borrower Name	Model, Manufact. Year, Reg. No	(1) Reserve Price & (2) EMD Amount of the Vehicle	Last Date & Time for Deposition of Tender / EMD	Inspection Date & Time of the Vehicle	E-auction date & time
1	Sai Malhar Tours & Travels	Hypothecation of LMV, DATSUN REDI GO T Reg. No – MH03CH4158	1. Rs 1,08,000.00 2. Rs 10,800.00 Bid increment Rs 5000.00	11-11-2021	22-10-2021 11:00 AM to 01:00 PM Aarti Sharma 9993608636	15-11-2021 From 02.00 pm to 06:00 pm
2	Samrat Tours & Travels	Hypothecation of LMV, CHEVROLET SAIL LS Reg. No – MH04HN3062	1. Rs 100000.00 2. Rs 10000.00 Bid increment Rs 5000.00	11-11-2021 Upto 5:00 PM	22-10-2021 11:00 AM to 01:00 PM Manisha Divekar 9967780899	15-11-2021 From 02.00 pm t 06:00 pm
3	M/S Rambade Tours & Travels	Hypothecation of LMV, CHEVROLET ENJOY 1.3 LS 7 Reg. No – MH03CH1412	1. Rs 63,000.00 2. Rs 6300.00 Bid increment Rs 5000.00	11-11-2021 Upto 5:00 PM	22-10-2021 11:00 AM to 01:00 PM Pradeep Kumar 9819164163	15-11-2021 From 02.00 pm t 06:00 pm
4	VISHWANATH PANDURANG WARINGE	Hypothecation of LMV, TATA INDIGOECS LX BS4 Reg. No – MH05-BL-0975	1. Rs 150000.00 2. Rs 15000.00 Bid increment Rs 5000.00	11-11-2021 Upto 5:00 PM	22-10-2021 11:00 AM to 01:00 PM Kishor Parad 8652081311	15-11-2021 From 02.00 pm t 06:00 pm
5	NOOR TOURS TRAVELS	Hypothecation of LMV, TATA ZEST XM BS4 Reg. No – MH04-JK-3262	1. Rs 140000.00 2. Rs 14000.00 Bid increment Rs 5000.00	11-11-2021 Upto 5:00 PM	22-10-2021 11:00 AM to 01:00 PM Chhaya Devne 9869101411	06:00 pm
6	KHUSHNUMA TOURS AND TRAVELS	Hypothecation of LMV, TATA ZEST XM BS4 Reg. No – MH04-JK-3261	1. Rs 230000.00 2. Rs 23000.00 Bid increment Rs 5000.00	11-11-2021 Upto 5:00 PM	22-10-2021 11:00 AM to 01:00 PM Chhaya Devne 9869101411	15-11-2021 From 02.00 pm t 06:00 pm
7	DEEPAK K KHEMNANI	Hypothecation of LMV, TATA MOTORS ACE MAGIC FT HT NS4 Reg. No – MH04-JK-0791	1. Rs 230000.00 2. Rs 23000.00 Bid increment Rs 5000.00	11-11-2021 Upto 5:00 PM	22-10-2021 11:00 AM to 01:00 PM Chhaya Devne 9869101411	15-11-2021 From 02.00 pm t 06:00 pm
8	NITESH ASHOK SHINDE	Hypothecation of LMV, TATA ALTROZ XE 1.2 Reg. No – MH05-EJ-2078	1. Rs 430000.00 2. Rs 43000.00 Bid increment Rs 5000.00	11-11-2021 Upto 5:00 PM	22-10-2021 11:00 AM to 01:00 PM Sandeep Kumar 8107239989	15-11-2021 From 02.00 pm t 06:00 pm
9	PRATHAMESH VILAS PANGE	Hypothecation of LMV, TATA TIAGO XZ+ 1.2 REVOTRON Reg. No – MH05-EA-0413	1. Rs 34000.00 2. Rs 34000.00 Bid increment Rs 5000.00	11-11-2021 Upto 5:00 PM	22-10-2021 11:00 AM to 01:00 PM Sandeep Kumar 8107239989	15-11-2021 From 02.00 pm t 06:00 pm
	Mishra Tours & Travels	Hypothecation of LMV, RENAULT LODGY DIESEL RXE Reg. No – MH03-CH-3513	1. Rs 400000.00 2. Rs 40000.00 Bid increment Rs 5000.00	11-11-2021 Upto 5:00 PM	22-10-2021 11:00 AM to 01:00 PM Priyali Kamble 9820554336	15-11-2021 From 02.00 pm t 06:00 pm
	SHREE BHAVANI TRAVELS	Hypothecation of LMV, CHEVROLET ENJOY 1.3 LS 7 Reg. No – MH03-CH-3301	1. Rs 125000.00 2. Rs 12500.00 Bid increment Rs 5000.00	11-11-2021 Upto 5:00 PM	22-10-2021 11:00 AM to 01:00 PM Priyali Kamble 9820554336	15-11-2021 From 02.00 pm t 06:00 pm
	JAY MATAJI TOUR & TRAVELS (GIRIDHAR B. PARMAR)	Hypothecation of LMV, RENAULT LODGY DIESEL RXE DCI Reg. No – MH03-BC-7992	1. Rs 225000.00 2. Rs 22500.00 Bid increment Rs 5000.00	11-11-2021 Upto 5:00 PM	22-10-2021 11:00 AM to 01:00 PM Priyali Kamble 9820554336	15-11-2021 From 02.00 pm t 06:00 pm
13	Mauli Tours and Travels (Gajanan Dhonu Bhoir)	Hypothecation of LMV, HYUNDAI XCENT CRDI ABS Reg. No – MH05-BJ-3640	1. Rs 276000.00 2. Rs 27600.00 Bid increment Rs 5000.00	11-11-2021 Upto 5:00 PM	22-10-2021 11:00 AM to 01:00 PM Mrs.Kiran Phegade 9833319979	15-11-2021 From 02.00 pm t 06:00 pm

FERMS & CONDITIONS: Earnest Money Deposit (EMD) shall be deposited through RTGS/NEFT/Fund Transfer to credit of our Bank of Baroda A/c No. 07620400000078 Name - BANK OF BARODA REGIONAL OFFICE MUMBAI METRO EAST REGION MMER, Bhandup Branch, Devdarshan building, Station road, Bhandup (W), Mumbai 400078, IFSC code: BARB0BHABOM (fifth digit zero) before submitting the bids online.

Last date for registration/submission of online Bid will be 11-11-2021 (pto 5.00 p m. The auction sale will be 'Online e-auction / Bidding through website https://bob.auctiontiger.net on 15-11-2021 from 02:00 pm to 06:00 pm with unlimited extensions of 5 minutes duration each . The interested bidders who require assistance in creating Login ID & Password, uploading data, submitting bid, training on e-bidding process etc., may contact (Mr.Praveenkumar Thevar 9722778828), M/s. E- Procurement Technologies Ltd- Auction Tiger, B-704, Wall Street-II, Opp. Orient Club, Nr. Gujarat College, Ellis bridge, Ahmedabad-380006 Gujarat, Helpline No. 079 6813 6841/55/51 079-6813 6800., Help Line e-ma

ID: praveen.thevar@auctiontiger.net & maharashtra@auctiontiger.net Bidders are advised to go through the website https://bob.auctiontiger.ne for detailed terms and conditions of auction sale before submitt their bids and taking part in the e-auction sale proceedings..

Bids shall be submitted through online procedure only in the prescribed format with relevant details.

The bid price to be submitted shall be at or above the Reserve Price and bidders shall improve their further offers in multiples of Rs. 5000/

(Rupees five Thousand Only) The successful bidder shall have to pay 25% of the purchase amount within 48 hours (including Earnest Money already paid), from knocking down bid in his/her favor, in the same mode as stipulated in clause 6 above. The balance of the purchase price shall have to be paid in the sam mode as stipulated within 15 days of acceptance / confirmation of sale conveyed to them. In case of default, all amounts deposited till then sha

be forfeited including earnest money (for the successful bidder).

The EMD of the unsuccessful bidder will be returned on the closure of the e-auction sale proceedings through RTGS/NEFT without interest. . The sale is subject to confirmation by the Bank. If the borrower / guarantor pays the amount due to the Bank in full before date of sale, no sale wi

10. The vehicle is sold in 'AS IS WHERE IS AND AS IS WHAT IS CONDITION' and the intending bidders should make discreet enquiries as regards any claim, charges of any authority on the vehicle, besides the Bank's charges and should satisfy themselves about the title, extent, quality and quantity of the vehicle before submitting their bid. No claim of whatsoever nature regarding the vehicle put for sale, charges / encumbrance over the vehicle or on any other matter, etc., will be entertained after submission of the online bid.

11. The undersigned has the absolute right and discretion to accept or reject any bid or adjourn / postpone / cancel the sale / modify any terms an conditions of the sale without any prior notice and assigning any reason including calling upon the next highest bidder to perform in case the earlier bidder failing to perform.

12. The purchaser shall bear the stamp duties, charges including those of sale certificates, registration charges, all statutory dues payable government, taxes and rates and outgoings, both existing and future relating to the vehicle. The sale certificate will be issued only in the name o 3.The intending purchasers can inspect the vehicle on date & time mentioned above at his / her expenses. For further details, please contact

4. The sale is subject to the conditions/Rules/Provisions prescribed in the SARFAESI Act, 2002, Rules framed there under and the condition

For Detailed Terms and conditions of the sale, please refer to the link provided to Bank of Baroda's website i.e.www.bankofbaroda.com 15. The purchaser has to transfer the vehicle in his/her name within one month after delivery at his cost.

16. The Purchaser has to transfer the vehicle in his/her name within one month after delivery at his cost.

16. The Purchaser has to take all responsibilities till the vehicle is transferred to his/her name after delivery by signing as indemnity bond of Rs 100.00

SALE NOTICE TO BORROWERS / GUARANTORS STATUTORY 15 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002 Read with Rule 6(2) & 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.
The borrowers / guarantors are hereby notified that they are entitled to redeem the securities by paying the outstanding dues / costs / charges and

penses at any time before the sale is conducted, failing which the vehicle will be auctioned / sold and the balance dues, if any, will be recovere

Date:11.10.2021 Place: Mumbai

Authorised Office Bank of Baroda



CIN: L28920MH1991PLC062542

NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with

Regulation 47 of SEBI (Listing

Obligation Disclosure Requirement)

Regulation, 2015, the Meeting of the

Board of Directors of the Company

will be held on Friday, October 22,

2021 through VC/OAVM, inter-alia, to

consider and take on record unaudited

financial results of the Company for the quarter and half year ended September 30, 2021.

This information is also available on

the website of the Company viz.

www.onwardgroup.com and on the

websites of stock exchanges i.e.

For ONWARD TECHNOLOGIES LIMITED

oor,Dr A.B. Road. Worli. Mumbai -18 Tel.: +91 (22) 24926570

Dimple Chauhan

Company Secretary

www.bseindia.com and

www.nseindia.com

Date: 13 10 2021

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI (BANDRA BRANCH)

R. A. È. SUIT NO. 215 OF 2020

. M/S. PARESH ASSOCIATES, A PARTNERSHIP FIRM

2 PARESH VINODRAI VALIA

Partner of M/s. Paresh Associates. Aged about 54 years. Occ. Business, Indian Inhabitant both having office at B 1503, Push Vinod, 15th Floor, S.V. Road, Borivali (W),

Mumbai - 400 092. Mobile No. 9821252200 ... Plaintiffs V/S.

PINANG JITENDRA JOSHI Age and Occ not known. Adult Indian Inhabitant of Mumbai,

CHS Ltd., Azad Road, Andheri (East), Mumbai - 400 069. The Defendant above named. Whereas the Plaintiffs above named have instituted the suit against the Defendant oraying that the defendant be pleased to pass an order/decree and judgment directing the defendants to peacefully handover the said suit premises viz. Room No. 25/2 in outhouse no. 25, i.e. Room No. 2, admeasuring about 300 sq.fts, lying being and

Mumbai Suburban District to the plaintiff and for other reliefs. You are hereby summoned to file your written statement with a list of document relied upon on or before 14th October, 2021 at 02.45 P.M. and appear before the Court Room No. 36 in person or by a duly authorized pleader of the Court, duly instructed and able to answer all material questions relating to the suit. You will bring with you or send by your pleader, any documents in which you intend to rely in support of your defence and you are hereby required to take notice that in default of filing the written statement or your appearance on the day before mentioned, the suit will be

Dated: 29/09/2021 Place: Mumbai



Given under the seal of the Court this 29th September, 2021



neard and determined in your absence.

CITY UNION BANK LIMITED **Credit Recovery and Management Department**

Administrative Office: No. 24-B, Gandhi Nagar, Kumbakonam - 612 001. E-Mail id: crmd@cityunionbank.in, Ph: 0435-2432322, Fax: 0435-2431746 **PUBLICATION - DEMAND NOTICE**

Notice under Section 13(2) of The Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 – Sent on **01-09-2021** by Registered Post with acknowledgement due and the same was **returned by All**. Hence this

No.1) Mr. Tejas Balaram Patil, S/o. Mr. Balaram Kalu Patil, at 305, Balaram Niwas, Sonarpada, Kalyan Shill Road, Dombivli (East) - 421203. No.2) Mrs. Seema Tejas Patil, W/o. Tejas Balaram Patil, at 305, Balaram Niwas, Sonarpada, Kalyan Shill Road Dombivli (East) - 421203. Dear Sir/ Madam

Sub: Loan account / Overdraft with City Union Bank Limited, Mumbai - Dombivili Branch in the name of Mr. Tejas Balaram Patil.

The Bank issued notice under the SARFAESI Act on 01-09-2021 calling upon all of you to repay the outstanding amount of Rs.84,55,875i- (Rupees Eighty Four Lakh Fifty Five Thousand Eight Hundred and Seventy Five Only) as on 30-08-2021 with further interest for 512120020032662 (DHARANI SPECIAL) at 14.75% plus 2.00% penal interest p.a. (not compounded), 501812080056689 (CUB OSL TERM EMI-BR) at 11.50% plus 2.00% penal nterest p.a. (not compounded) with monthly rests from 31-08-2021 till the date of repayment. The notice sent to you by Registered Post have been ${\it returned by AII}$.

Therefore, we hereby once again call upon you all to pay Rs.84,55,875/- (Rupees Eighty Four Lakh Fifty Five Thousand Eight Hundred and Seventy Five Only) with further interest for 512120020032662 (DHARANI SPECIAL) at **14.75**% plus **2.00**% penal interest p.a. (not compounded), 501812080056689 (CUB OSL TERM EMI-BR) at **11.50**% plus **2.00**% penal nterest p.a. (not compounded) with monthly rests from 31-08-2021 till date of repayment within 60 days from the date of this notice failing which Bank will be Constrained to exercise its rights o enforcement of security interest as against the secured assets given in the schedule hereunder This Notice is published/issued without prejudice to any other right/remedy available to the Bank. Immovable Property Mortgaged to our Bank

Schedule - A: (Property Owned by Mrs. Seema Tejas Patil, W/o. Tejas Balaram Patil) All that Piece and Parcel of Land bearing survey No.23, Hissa No.8 B, Area admeasuring 0-85-10 and Potkharaba 0-04-90, Total Area 0-90-00 HRP, Akar, 0.87 Paise situated at Village Tadwali Taluka Karjat, District Raigad. <u>Boundaries:</u> East - Internal Road, West - Open Land, North - Open Land, South - Open Land.

Place: Kumbakonam, Date: 08-10-2021

Authorised Officer

Demerged Compan

Regd. Office: 149, T.S.R. (Big) Street, Kumbakonam, Thanjavur District, Tamil Nadu - 612 001, CIN - L65110TN1904PLC001287, Telephone No. 0435-2402322, Fax: 0435-2431746, Website: www.cityunionbank.com

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL BENCH, AT AHMEDABAD CP (CAA) No. 51/NCLT/AHM/2021

CA(CAA) No. 38/NCLT/AHM/2021 In the matter of Section 230 to Section 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and rules framed thereunder; And

And In the matter of Scheme of Arrangement in the nature of Demerger of Share Broking Division (Demerged Undertaking) of Evermore Stock Brokers Private Limited into Evermore Commodity Brokers Private Limited and their respective shareholders and creditors; Evermore Stock Brokers Private Limited

A company registered under the Companies Act, 1956
Having its registered office at Unit – 1-A, 15th Floor, Tower - I, ...Petitioner Company No. Gift City, Gandhinagar – Gujarat – 382 355

Evermore Commodity Brokers Private Limited

A company registered under the Companies Act, 1956
Having its registered office at Unit – 1-A, 15th Floor, Tower - I, ... Petitioner Company 2/
Gift City, Gandhinagar, Gujarat-382355. Resulting Company

NOTICE OF HEARING OF THE PETITION Notice is hereby given that a Petition dated 10th August, 2021 under Sections 230 to 232 of the Companies Act. 2013 and other applicable provisions of the Companies Act. 2013 for sanctioning the Scheme of Arrangement for Demerger of Share Broking Division (Demerger Undertaking) of Evermore Stock Brokers Private Limited the Demerged Company into nodity Brokers Private Limited the Resulting Company and their respec shareholders and Creditors was jointly presented by Evermore Stock Brokers Private Limited and Evermore Commodity Brokers Private Limited on 16th August, 2021 and was admitted by the Hon'ble National Company Law Tribunal, Ahmedabad Bench – Court 2, Ahmedabad, on 14th September, 2021. The said Petition has been fixed for final hearing before the Hon'ble Member Madan Bhalchandra Gosavi (J) and Hon'ble Member Virendra Kumar Gupta (T presiding over in Court Room No. - 2 or such other Members taking Company matters in Court

Room No.-2 on 16th November, 2021 in the forenoon or soon thereafter If you desire to support or oppose the said Petition at the hearing, you should give notic thereof in writing to Mrs. Thakkar and Pahwa, Advocate for the Petitioner having their address 71, New York Tower – A, Opp. Muktidham Derasar, Thaltej, Ahmedabad – 380 054, so as to reach them not less than four days before the date fixed for hearing of the said Petition an appear on the aforesaid date either in person or by an Advocate / Legal Professional entitled to practice in the Hon'ble National Company Law Tribunal, Ahmedabad Bench, Ahmedabad. If you wish to oppose the said Petition, the grounds of opposition or a copy of your Affidavit i that behalf should be furnished with your notice to the Petitioner's Advocate as above.

A copy of the aforesaid Petition can be obtained from Petitioner's Advocate by any personal copy of the aforesaid Petition can be obtained from Petitioner's Advocate by any personal copy of the aforesaid Petition can be obtained from Petitioner's Advocate by any personal copy of the aforesaid Petition can be obtained from Petitioner's Advocate by any personal copy of the aforesaid Petition can be obtained from Petitioner's Advocate by any personal can be obtained from Petitioner's Advocate by any petitioner's

requiring the same on any working day on payment of prescribed charges for the same. For Thakkar and Pahwa,

Place: Ahmedabad

Advocates for the Petitioner 71. New York Tower - A. Opp. Muktidha Date: - 12th October, 2021 Derasar, Thaltej, Ahmedabad - 380 054

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL,

COMPANY SCHEME PETITION NO. 83 OF 2021 COMPANY SCHEME APPLICATION NO.4101 OF 2019

In the matter of the Companies Act, 2013

In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder;

In the matter of Scheme of Merger by Absorption of PHOENIX HOSPITALITY COMPANY PRIVATE LIMITED ("the Transferor

THE PHOENIX MILLS LIMITED ('the Transferee Company").

PHOENIX HOSPITALITY COMPANY PRIVATE LIMITED. a company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 having its registered office at Phoenix Mills Premises, 462, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai - 400 013 CIN No. U55209MH2006PTC161066.

NOTICE OF PETITION The Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 for the sanction of

Amalgamation embodied in the Scheme of Amalgamation of Phoenix Hospitality Company Private Limited, the Petitioner Company and The Phoenix Mills Limited, the Transference Company, was presented by the Petitioner Company on 14th day of May, 2021 and was admitted by the Hon'ble Tribunal on 9th day of August, 2021 and fixed for hearing before the Hon'ble Tribunal taking company matters on 28th day of October, 2021 in the forenoon or soor hereafter. Any one desirous of supporting or opposing the said petition should send Notice of his intention signed by him or his advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition, to the Petitioner's Advocates Kanga and Company having office at: Readymoney Mansion, 43, Veer Nariman Road, Fort, Mumbai – 400 001, the grounds of opposition or a copy of affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the Petitioner's Advocates to any person requiring the same on paymen of the prescribed charges for the same.

Dated this 13th day of October, 2021

(A.M. DESAI) PARTNER ADVOCATES FOR THE PETITIONERS

FOR KANGA AND COMPANY

Readymoney Mansion, 43, Veer Nariman Road, Fort, Mumbai - 400 001.

Old Room No. 25/2, (Room no. 2) Hari Niwas, Near Asha Deep ...Defendent

(M. K. Shringare)

situated at near in Survey No. 55, CTS No. 170, 1701 to 6 of Revenue Village Gundavali, Taluka Andheri in registration district bearing near Asha Deep CHS Ltd., 23, Azad Road, Andheri (East), Mumbai - 400069 of monthly rent of Rs. 268 per month of

Additional Registrar

punjab national bank Together for the better

सर्कल सास्त्रा सेंटर, मुंबई शहर : #१८१-ए१, १८ वा मजला, ई विंग, -४०० ००५, दू: ०२२-४१०२७३००, ४१०२७३०५-२४, ईमेल: cs6041@pnb.co.in

कब्जा सूचना

ज्याअर्थी, पंजाब नॅशनल बँकेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन फायनान्त्रिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३ अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून १८.०५.२०२१ रोजी मागणी सूचना जारी करुन कर्जदार <mark>सौ. शीतल उपेन गलांड , सौ. विजयाबेन एस. गाला</mark> यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम ३०.०४.२०२१ रोजीस रु. १,०१,१६,७०२/- (रुपये एक कोटी एक लाख सोळा हजार सातशे दोन मात्र) त्यासह ०१.०५.२०२१ पासून पुढील व्याज आणि इतर प्रभार ही सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यास सांगितले होते.

कर्जदार यांनी सदरहू रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस यादारे सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी त्यांना प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून सदरहू अधिनियमाचे कलम १३ च्या पोटकमल (४) सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये ०७.१०.२०२१ रोजी यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे.

तारण मत्तेच्या विमोचनासाठी उपलब्ध वेळेत सदर ॲक्टच्या कलम १३च्या उप-कलम (८) च्या तरत्दी अन्वये कर्जदार/ हमीदार/ गहाणदारांचे लक्ष वेधले जाते.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सद्रहू मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिलकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा **पंजाब नॅशनल** बँकेच्या रक्कम १,०१,१६,७०२/- (रुपर्ये एक कोटी एक लाख सोळा हजार सातशे दोन मात्र) आणि त्यावरील व्याजाच्या अधीन राहील

स्थावर मिळकतीचे वर्णन ८०१, ८वा मजला, महावीर सींफनी, झवेर रोड, पंजाब नॅशनल बँकजवळ, मुलुंड (पश्चिम)- ४०० ०८०

दिनांक : ०७.१०.२०२१ एस.ए. वासनिक, प्राधिकृत अधिकारी ठिकाण: मुंबई

अविभिन्न

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, माझे

अशील श्रेणू इम्पेक्स प्रा. लि. (नोंदणीकृत

क्र. ११-६७३४१ दि. २२.०६.९२ त्यांचे

नोंदणीकृत कार्यालय पत्ता तळ मजला,

सिद्धी, प्लॉट १४, १५ वा रस्ता, खार

(प), मुंबई ५२ (कंपनी) यांनी मला

सूचित केले आहे की ते खालील

अनुसूचीमध्ये पहिल्या विवरणीत मोठ्या

मालमत्तेवरील १०.८४१% अविभाजीत,

मालकीहक्क, अधिकार, शेअर व

हितसंबंध (खालील सदर मालमत्ता

दुसरी अनुसूची म्हणून संदर्भित) यांच्या

सर्व व्यक्तींना सदर मालमनेच्या संबंधात

(वा कोणत्याही भागाचे) कोणतेही हक

अधिकार, दावे वा हितसंबंध काही

असल्यास तसेच धारणाधिकार, प्रभार,

गहाण, विक्री, अदलाबदल, हस्तांतरण

भेट, भाडेकरार, परवाना, वहिवाट

गहाण, वारसा, वहिवाट/नामनिर्देशन

ताबा, भेट, धारणाधिकार, प्रभार,

देखाभाल, सुविधाधिकार, न्यास, ताबा वा

अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे

अधोहस्ताक्षरित यांना त्यांचे कार्यालय

पत्ता वकील श्री. के. एच. गांधी यांना १७,

कैलाश दर्शन, ५ वा मजला, केन्नेडी पूल,

नाना चौंक, मुंबई - ४०० ००७ येथे सदर

सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून संबंधित

दस्तावेज व संबंधित पुरावे यांच्यासह

प्रमाणित मूळ प्रत यांच्या सदर लेखी

स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे

अन्यथा सदर काही असल्यास ते

अधित्यागीत वा परित्यागीत मानले

जातील व मी सदर कोणतीही पूर्व सूचना न

पहिली : नोंदणीकरण जिल्हा मुंबई

उपनगरामधील इनसाईड वसंथ

थीओसोफिकल सोसायटी, ऑफ. जुहू तारा

रोड, जुहू, मुंबई ४०० ०४९ येथील उभ्या

असलेल्या तळ अधिक ४ मजल्याच्या

बिल्डींगच्या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या

तालूका अंधेरी येथील महसूल गाव जुहू

येथील सीटीएस क्र. ९१४ व ९१४/१

धारक एकत्रित १७९२.१० चौरस मीटरचा

फ्रीहोल्ड एन. ए. जिमन मोजमापित सर्व तो

. सदर मालमत्ता ही मोठ्या मालमत्तेमधील

१०.८४१% अविभाजीत, न तोडण्यायोग्य

व अविभिन्न मालकीहक, अधिकार, शेअर

व हितसंबंध यांच्याद्वारे असलेली सदर

मालमत्ता व १. सदर जिमनीमधील

१०.८४१% अविभाजीत, न तोडण्यायोग्य

व अविभिन्न मालकीहक, अधिकार, शेअर

व दिवसंबंध २ सम्य एसा म्हणान साव

सदर बिल्डींगच्या तसेच समान सुविधा

प्रदानित असलेल्या १०.८४१%

अविभाजीत, न तोडण्यायोग्य व अविभिन्न

मालकीहक, अधिकार, शेअर व

हितसंबंध व ३. विशेष ताबा असलेल्या

कंपनी व सदर बिल्डींगच्या ४ थ्या

मजल्यावरील फ्लॅट क्र. ४०१ चे परिपूर्ण

मालकीहक्क समाविष्ट असलेल्या

कंपनीच्या सदर १०.८४१% मालकीहक.

सही/

अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सुचना.

(कब्जाची स्थिती)

श्री. अजित अंबिका सिंग यांच्या नावे फ्लॅट क्र. ३०४, ३ रा

मजला, बी विंग, विनायक एन्क्लेव्ह, सर्व्हें क्र. ५९(२९), हिस्सा

क्र. १/३, सर्व्हें क्र. ६१(५), हिस्सा क्र. १ गाव आचोळे, वसई

लिंक रोड, नालासोपारा पूर्व, वसई, जि. ठाणे, सरफैसी ॲक्ट

२००२ अन्वये याचे बिल्ट अप क्षेत्रः ४७९ चौ. फू. (सांकेतिक

श्री. मोह. रायसा हसमुल्लाह यांच्या नावे फ्लॅट क्र. ५०३, ५ वा मजला, सी विंग, ओम गोकुळ नगरी सीएचएस. लि., ठाकूर

कॉम्प्लेक्स, ९० फू. रोड, कांदिवली पूर्व, मुंबई-४००१०१

सरफैसी ॲक्ट २००२ अन्वये याचे बिल्ट अप क्षेत्रः ७५८ चौ. फू.

(सांकेतिक कब्जा)

वकील के.एच. गांधी

ठिकाण : मुंबई

दि. १३.१०.२०२१

भाग वा भूखांड असलेली मोठी मालमत्ता.

देता पुढील प्रक्रिया मी पूर्ण करेन.

अनुसूची :

दुसरी:

हक्कांची पडताळणी करत आहेत

अन-डिमारकेटेड व

pnb

एनकेजीएसबी को- ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड

(मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक)

नोंद. कार्यालय: लक्ष्मी सदन, ३६१, व्ही. पी. रोड, गिरगाव, मुंबई-४००००४.

द्र. क्र. (०२२) २८३७ ६८१६, २८३४ ९६१६, फॅक्स: (०२२) २८२०३६०३, ईमेल: recovery@nkgsb-bank.com

कब्जा सूचना

(नियम ८(१), जंगम मत्ता आणि स्थावर मिळकतीसाठी)

निम्नस्वार्क्षरीकारांनी एनकेजीएसबी को- ऑप. बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ

फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) ॲक्ट, २००२ (सरफैसी ॲक्ट २००२) अन्वये आणि

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता **कलम १३(१२) अन्वये** प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदरह

सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून **६० दिवसात** सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमूद कर्जदार, गहाणदार आणि

हमीदार यांना बोलाविण्याकरिता **मागणी सूचना** निर्गमित केलेली आहे. सदरह कर्जदार, गहाणदार आणि हमीदार यांनी सदरह रक्कम चुकती

करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून **कर्जदार, गहाणदार, हमीदार आणि सर्वसाधारण जनतेस** याद्वारे सूचना देण्यात येते की,

निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी खालील तारखेस सदरह् अधिनियमाचे कलम १३(४) सहवाचता सदरह् नियमावली च्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान

केलेल्या अधिकाराचा वापर करून येथे खालील वर्णन केलेल्या मिळकतीचा सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १४ अंतर्गत **सांकेतिक कब्जा**

विशेषतः कर्जदार, गहाणवटदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी खालील नमूद

मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मत्तेवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा एनकेजीएसबी को- ऑप. बँक लि. च्या

खालील रक्कम आणि पुढील व्याज आणि त्यावरील लावलेल्या प्रभाराच्या अधीन राहील. कर्जदाराचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध

गहाण मिळकती, जंगमगहाण मत्ता, स्टॉक आणि बुक डेब्थ चे वर्णन

मे. वेलकम एंटरप्रायझेस द्वारे मालकीचे प्लॉट क्र. १३, शिवडी वडाळा ईस्टेट, जी.डी. आंबेडकर रोड, वडाळा पश्चिम, मुंबई–४०००३१

येथे स्थित श्री राम इंडस्ट्रियल ईस्टेट अशा सामान्यपणे ज्ञात आणि वडाळा श्री राम इंडस्ट्रियल प्रिमायसेस को-ऑप.सोसा.लि.च्या

तळमजल्यावरील **युनिट क्र. बी/०८,** मोजमापित क्षेत्र १००६.२५ चौ.फूट चटई अधिक लोफ्ट एरियाचे सर्व ते भाग आणि विभाग आणि मुंबई

महानगरपालिका हद्दीमधील आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगराच्या नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील कॅडास्टल सर्व्हे क्र. २४९

श्री. दिपेश पारस छाजेड द्वारे मालकीचे प्लॉट क्र. १३, शिवडी वडाळा ईस्टेट, जी.डी. आंबेडकर रोड, वडाळा पश्चिम, मुंबई–४०००३१

येथे स्थित श्री राम इंडस्ट्रियल ईस्टेट अशा सामान्यपणे ज्ञात आणि वडाळा श्री राम इंडस्ट्रियल प्रिमायसेस को-ऑप.सोसा.लि.च्या दुसऱ्या

मजल्यावरील **युनिट क्र. ए/३०**, मोजमापित क्षेत्र १५२६.०६ चौ.फूट चे सर्व ते भाग आणि विभाग आणि मुंबई महानगरपालिका हद्दीमधील

आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगराच्या नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील कॅडास्ट्रल सर्व्हे क्र. २४९ (भाग), दादर नायगाव विभाग

गहाण मिळकती, जंगमगहाण मत्ता, स्टॉक आणि बुक डेब्थ चे वर्णन

४०००३१ येथे स्थित श्री राम इंडस्ट्रियल ईस्टेट अशा सामान्यपणे ज्ञात आणि वडाळा श्री राम इंडस्ट्रियल प्रिमायसेस को-ऑप सोसा लि.च्या

दुसऱ्या मजल्यावरील **युनिट क्र. बी/२३**, मोजमापित क्षेत्र ८०८.०० चौ.फूट चे सर्व ते भाग आणि विभाग आणि मुंबई महानगरपालिका

हिंदीमधील आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगराच्या नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील कॅडास्ट्रल सर्व्हे क्र. २४९ (भाग), दादर

श्री. पारस कन्हैयालाल छाजेड द्वारे मालकीचे प्लॉट क्र. १३, शिवडी वडाळा ईस्टेट, जी.डी. आंबेडकर रोड, वडाळा पश्चिम, मुंबई-

४०००३१ येथे स्थित श्री राम इंडस्ट्रियल ईस्टेट अशा सामान्यपणे ज्ञात आणि वडाळा श्री राम इंडस्ट्रियल प्रिमायसेस को–ऑप.सोसा.लि.च्या

तळमजल्यावरील **युनिट क्र. ए/०९.** मोजमापित क्षेत्र ९६६.०० चौ.फूट चे सर्व ते भाग आणि विभाग आणि मुंबई महानगरपालिका हदीमधील

आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगराच्या नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील कॅडास्ट्रल सर्व्हे क्र. २४९ (भाग), दादर नायगाव

नायगाव विभाग येथील वसलेल्या आणि असलेल्या सद्र सोसायटीमधील स्थित सद्र बिल्डिंग.

विभाग येथील वसलेल्या आणि असलेल्या सदर सोसायटीमधील स्थित सदर बिल्डिंग.

इंडियन बेंक 🦝 Indian Bank

मनिश कमर्शियल सेंटर, २१६ ए, डॉ. ॲनी बेसंट रोड, वरळी, मुंबई-४०००२५

मेगा ई-लिलाव १६.११.२०२१ रोजी स. ११.०० ते सायं. ५.०० वा.

सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत वेबसाईटः https://www.mstcecommerce.com येथे पुरविलेल्या ई-लिलाव प्लॅटफॉर्म मार्फत ''जे आहे जेथे आहे तत्वाने'' ''जे आहे

जसे आहे तत्वाने''

जोडपत्र IV-ए [नियम ८(६) तरतुदी पहा] स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकंस्ट्रकशन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००

याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील नमूद स्थावर मिळकती तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित असून जिचा सांपार्श्विक/ सांकेतिक/प्रत्यक्ष कब्जा **इंडियन बँकच्या**

इसरा अनामत रक्कम २८.१०.२०२१ रोजीस पर्यंत स. ११.०० ते द. ४.०० वा. दरम्यान

प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे असून ती खालील खात्यासमोर दिलेल्या वसुलीकरीता १६.११.२०२१ **रोजी ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे' आणि ''जे काही आहे तेथे आहे''** तत्वावर विकली जाईल.

हमीदार/ गहाणदाराचे नाव

श्री. अजित अंबिका सिंग आणि

श्रीम. बेबी अजित सिंग

(कर्जदार आणि गहाणदार)

मोहम्मद अमिन शब्बीर अन्सारी

(कर्जदार आणि गहाणदार)

ALLAHABAD

३०.१.२०२१ रोजी दिनांकीत

मागणी सूचनेनुसार रु.

प्रलीच्या तारखेपर्यंत व्याज

आणि परिव्यय, प्रभार आणि

११.०६.२०२१ रोजी दिनांकीत मागणी सूचनेनुसार

रु. ७१,७९,१४४/- + वसुलीच्या तारखेपर्यंत व्याज

आणि परिव्यय, प्रभार आणि

१५,३२,८६६/- +

मागणी सूचना जारी केल्याची

तारीख/ कब्जाची तारीख

०७/०६/२०२१

११/१०/२०२१

(भाग), दादर नायगाव विभाग येथील वसलेल्या आणि असलेल्या सदर सोसायटीमधील स्थित सदर बिल्डिंग.

येथील वसलेल्या आणि असलेल्या सदर सोसायटीमधील स्थित सदर बिल्डिंग.

कर्जदार/गहाणदार/

हमीदारांची नावे

१. मे. वेलपर फार्माबीझ लिमिटेड (कर्जदार)

२ श्री किरण पारम छाजेड

३. श्री. दिपेश पारस छाजेड

(संचालक आणि हमीदार)

४. मनिष पारस छाजेड

(संचालक आणि हमीदार)

(संचालक आणि हमीदार)

ठिकाण : मुंबई

दिनांक: १३/१०/२०२१.

५. श्री. पारस कन्हैयालाल छाजेड

(मंचालक आणि हमीदार)

मागणी सचना जारी केल्याची

तारीख/ कब्जाची तारीख

०७/०६/२०२१

११/१०/२०२१

वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे.

कर्जदार/गहाणदार/

हमीदारांची नावे

४. मे. वेलपर फार्माबीझ लिमिटेड (कॉर्पोरेट हमीदार)

१. मे. वेलकम एंटरप्रायझेस (कर्जदार)

२. श्री. किरण पारस छाजेड

३. श्री. दिपेश पारस छाजेड

(भागीदार आणि हमीदार)

(भागीदार आणि हमीदार)

मिळकत क्र. ०२:-

वसुली विभाग : बिमल अपार्टमेंट, तळमजला, एच.एफ. सोसायटी रोड, जोगेश्वरी (पू.), मुंबई - ४०००६०.

punjab national bank Together for the better

सर्कल सास्त्रा सेंटर, मुंबई शहर : #१८१-ए१, १८ वा मजला, ई विंग, मेकर टॉवर्स, कफ परेड, मुंबई - ४०० ००५, दू: ०२२-४१०२७३००, ४१०२७३०५-२४, ईमेल : cs6041@pnb.co.in

कब्जा सूचना

ज्याअर्थी. पंजाब नॅशनल बँकेचे प्राधिकत अधिकारी म्हणन दि सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑप यनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३ अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करू २१.०५.२०२१ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. केदार गजानन पिंपुटकर आणि सौ. श्रुती मुकुंद **नोगळेकर** यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम २१.०५.२०२१ रोजीस रु. ५७,५९,९९४.९८/- **(रुपये सत्ताव**ह नाख एकोणसाठ हजार नऊशे चौऱ्याण्णव आणि पैसे अठ्ठ्याण्णव मात्र) त्यासह ०१.०५.२०२१ पासून पुढील **त्याज आणि इतर प्रभार** ही सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यास सांगितले होते कर्जदार यांनी सदरहू रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेत्व याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी त्यांना प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून सदरह अधिनियमाचे कलम १३ च्या पोटकमल (४) सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्य नियम ८ अन्वये ०८.१०.२०२१ रोजी यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. ारण मत्तेच्या विमोचनासाठी उपलब्ध वेळेत सदर ॲक्टच्या कलम १३च्या उप−कलम (८) च्या तरतुदी अन्वये कर्जदार/ हमीदार/ गहाणदारांचे लक्ष वेधले जाते.

वेशेषतः कर्तरात आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरहू मिळकतीच्या देवधेवीचा यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही देवधेवीचा व्यवहार हा **पंजाब नॅशनल बँकेच्या** रक्कम रू. २७,५९,९९४.९८/- (रुपये सत्तावन्न लाख एकोणसाठ हजार नऊशे चौऱ्याण्णव आणि पैसे अठ्ठ्याण्ण **मात्र)** आणि त्यावरील व्याजाच्या अधीन राहील.

स्थावर मिळकतीचे वर्णन फ्लॅट क्र. ४०७, ४था मजला, देवर्षी अपार्टमेंट्स, द अद्वैत सीएचएसएल.,प्लॉट क्र. १०, एम डी केनी मार्ग,भांडुप (पू),

दिनांक : ०८.१०.२०२१ एस.ए. वासनिक, प्राधिकृत अधिकारी

एकुण उर्वरित रक्कम

३०/०९/२०२१ रोजीस रू.

८,९८,३१,४३०.१२ च्यासह पुढील

व्याज आणि लावलेले प्रभार

एकुण उर्वरित रक्कम

३०/०९/२०२१ रोजीस रू.

९,०१,१०,००४.१९ च्यासह पुढील व्याज

आणि लावलेले प्रभार

प्राधिकृत अधिकारी

एनकेजीएसबी को- ऑप. बँक लि.

(सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत)

विक्री तपशिलासाठी शाखेचा पत्ता

आणि संपर्क क्रमांक

तळ मजला, श्रीजी अपार्ट., (सोपारा सेंट्रल

हॉल), डांगे टॉवर जवळ, स्टेशन रोड.

नालासोपारा (पश्चिम), पालघर-४०१२०३

इंडियन बँक, वसई शाखा, पत्ताः १, होमारे

भवन, रिचमोंड टॉऊन-॥, भाबोला नाका

वसई (पश्चिम), पालघर-४०१२०२.

इसारा अनामत रक्कम

(₹.)

थकबाकी रक्कम

रु. २५.१५ लाख

इअर रक्कम :

रु. २.५२ लाख

थकबाकी रक्कम :

रु. ११८.७० लाख

इअर रक्कम :

रु. ११.८७ लाख

वेबसाईटः www.onwardgroup.com

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन्स. २०१५ च्या रेग्यलेशन २९ सहवाचता रेग्युलेशन ४७ अन्वये याद्वारे **सूचना** ण्यात येते की. ३० सप्टेंबर. २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षासाठी अन्य-बाबींसह कंपनीच्या अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांना विचारांत घेणे आणि अभिलिखित रण्याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक व्हिसी/ओएव्हीएम द्वारा शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.

सदर माहिती कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.onwardgroup.com वर आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटवर म्हणजेच ww.bseindia.com व www.ns वर देखील उपलब्ध आहे. ऑनवर्ड टेक्नॉलॉजिज लिमिटेड साठी

कंपनी सचिव दिनांकः १३.१०.२०२१ नोंद. कार्यालयः स्टर्लिंग सेंटर, २ रा मजला, डॉ. ए. बी. रोड, वरळी, मुंबई-१८

ठिकाणः मंबई

दु.: +९१(२२)२४९२६५७०

याद्वारे सर्व संबधितांस कळविण्यात येते की The spirit of Mumbai is now 93 years old! तलाठी सजा कुंभार्डे, गाव मौजे उगुवतकोंड तालका महाड जिल्हा रायगड येथील सर्वे नं. ८५



www.freepressjournal.in



punjab national bank Together for the better

सर्कल सास्त्रा सेंटर, मुंबई शहर : #१८१-ए१, १८ वा मजला. ई विंग. मेकर टॉवर्स, कफ परेड, मुंबई - ४०० ००५,

दु: ०२२-४१०२७३००, ४१०२७३०५-२४, ईमेल : cs6041@pnb.co.in

कब्जा सूचना अंसेटस् अंड एन्कासंमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३ अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून १५.०५.२०२१ रोजी मागणी सूचना जारी करुन कर्जदार मे. श्रीतिरुपती रिअल्टी, श्री. श्रीकांत बधाचलम अडेप, श्री. बधाचलम राजेश अडेप, श्री. श्रीहरी बधाचलम अडेप आणि श्री. श्रीकांत अधाचलम अडेप यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्रम १२.०५.२०२१ रोजीस रु. ८१,१२,५२६.३६/– (रुपये एक्क्याऐंशी लाख बारा हजार पाचशे सब्बीस आणि पैसे छत्तीस मात्र) त्यासह ०९.०५.२०२१ **पासून पुढील व्याज आणि इतर प्रभार** ही सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आ चुकती करण्यास सांगितले होते.

कर्जदार यांनी सदरहू रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी त्यांना प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून सदरह् अधिनियमाचे कलम १३ च्या पोटकमल (४) सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नेयम ८ अन्वये ०७.१०.२०२१ रोजी यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे

ारण मत्तेच्या विमोचनासाठी उपलब्ध वेळेत सदर ॲक्टच्या कलम १३च्या उप−कलम (८) च्या तरतुदी अन्वये कर्जदार / हमीदार / गहाणदारांचे लक्ष वेधले जाते. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा **पंजाब नॅशनल बँके**च्या रक्कम **रु** ८१,१२,५२६.३६/- (रुपये एक्क्याऐंशी लाख बारा हजार पाचशे सव्वीस आणि पैसे छत्तीस मात्र) आणि

स्थावर <mark>मिळकतीचे वर्णन</mark> फ्लॅट क्र. १५०२, १५वा मजला, इमारत क्र.सी-१(सनफ्लावर), रुनवाल गार्डन सीटी । व सी२ को ऑप हाऊ सोसा लि. ध्रुव वूलन्स मिल्स कंपाऊंड, बालकुम, ठाणे (पश्चिम)- ४०० ६०८

देनांक : ०७.१०.२०२१

एस.ए. वासनिक, प्राधिकृत अधिकारी पंजाब नॅशनल बँक

एसबीएफसी फायनान्स प्रा. लि.

SBFC | SMALL BUSINESS FINCHERIT (स्मॉल बिझनेस फायनान्स प्रा. लि.) **नोंदणीकृत कार्यालय** : सी ॲण्ड बी स्क्वेअर (संगम कॉम्प्लेक्स) कार्यालय क्र. १०३, १ ला मजला,

अंधेरी कुर्ला रोड, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई -४०००५९ दूरध्वनीः +९१ २२ ६७८७५३००, फॅक्सः +९१ २२ ६७८७५३३४, www.sbfc.com कॉर्पोरेट आयडेन्टिटी क्रमांक : यु६७१९०एमएच२००८पीटीसी१७८२७०

___ जाहीर सूचना

ादर जनतेला सूचित करण्यात येते की, तारण सोन्याच्या दागिन्यांचा लिलाव **स्मॉल बिझनेस फायनान्स क्रेडि**ट इंडिया पा. लि. दारे १८ ऑक्टो... २०२१ रोजी स. ११.०० वा. वाशी शाखा. पत्ताः एसबीएफसी फायनान ा. लि., एफ-२/ए-४, आदिती अपार्टमेंट, सेक्ट-९, मोतिमाला ज्वेलरजवळ, वाशी, नवी मुंबई ४००७०३ येथे घेण्यात येणार आहे.

गमचे विविध ग्राहक जे त्यांच्या थकबाकीचा भरणा करण्यासाठी अपयशी ठरले आहेत त्यांच्या कर्ज खात्याच्य गलकीच्या सोन्याच्या दागिन्यांचा लिलाव करण्यात येईल. सदर कर्जदारांना लिलावाच्या आमच्या सचना यथायोग्य

...... शाखेच्या नावासह खालील नमूद आमच्या विविध ग्राहकांच्या थिकत कर्ज खात्याच्या मालकीचे सोन्याचे दागिने यांचा

अर्जक्र. कर्जक्र. अर्जक्र. कर्जक्र. ।आर००७८८०१५ |९०८१००२३१ |पीआर००८२१८२० |९०८१००६५६ |पीआर००८५८७५६ |९०८१०११२७ ोआर००७८८०२२ ९०८१००२३२ पीआर००८२४९९५ ९०८१००६८९ पीआर००८६६३५४ ९०८१०१२०९ आर००७९२८१६ ९०८१००२८८ पीआर००८३५२६८ ९०८१००८०१ पीआर००८७०७३१ ९०८१०१२५६ आर००८११०३५ ९०८१००५०७ पीआर००८४१७९१ ९०८१००८९६ पीआर००८७०७३३ ९०८१०१२५७ ोआर००८१८०९२ ९०८१००६०३ पीआर००८४३७६४ ९०८१००९३५ पीआर००८७११२५ ९०८१०१२६१ ोआर००८१९१८९ <u>९०८१००६१४ पीआर००८४४</u>९२६ <u>९०८१००९५५ पीआर००८७२२६० ९०८१०१२७५</u> ोआर००८१९१९० ९०८१००६१५ पीआर००८४५५९१ ९०८१००९६५ पीआर००८७९१०१ ९०८१०१३५२ ोआर००८१९७२ २०८१००६२७ पीआर००८४५८८३ २०८१००९६८ पीआर००८८०१६३ २०८१०१३७२ ोआर००८२०८२३ २०८१००६४३ पीआर००८५३६४७ २०८१०१०५५ पीआर००८८१२३७ २०८१०१३५६ आस००८२०९५६ ९०८१००६४६ पीआस००८५४०४३ ९०८१०१०६० पीआस००८८३१८८ ९०८१०१४४७ ोआस००८२१२३० ९०८१००६५० पीआस००८५८१५१ ९०८१०१११२ पीआस००८८४५०३ ९०८१०१४२२ ोआस००८२१२४३ ९०८१००६५१ पीआस००८५८४५० ९०८१०११२४ पीआस००९०२७११ ९०८१०१६६३

कर्ज क्र. अर्ज क्र. कर्ज क्र. अर्ज क्र. कर्ज क्र. अर्ज क्र. ।आर००८१०३२३ १६५१००३५९ पीआर००८६२०१० १६५१००९१० पीआर००८९८३१९ १६५१०१२४४ ।आर००८१२१२३ १६५१००३६९ पीआर००८६६५५८ १६५१००९१८ पीआर००८९८५०३ १६५१०१२५४ ।आर००८१८७५८ १६५५००४३७ पीआर००८६६६११ १६५१००९२० पीआर००८९९०६५ १६५५०१२६३ ।आर००८१९१९४ १६५१००४४० पीआर००८६८७७० १६५१००९३९ पीआर००८९९०६६ १६५१०१२६४ आर००८२०४९३ १६५१००४६० पीआर००८७०६१९ १६५१००९५८ पीआर००८९९४६३ १६५१०१२६७ आर००८२१३२१ १६५१००४७४ पीआर००८७१०१४ १६५१००९६४ पीआर००८९९४६९ १६५१०१२६८ ।आर००८२२०६२ १६५१००४८७ पीआर००८७११८९ १६५१००९६६ पीआर००८९९४७४ १६५१०९२६९ आर००८२३१८५ १६५१००४९१ पीआर००८७१३२५ १६५१००९७१ पीआर००८९९५१० १६५१०१२७१ आर००८२४७८३ १६५१००५२५ पीआर००८७१९८३ १६५१००९७६ पीआर००९०२०५१ १६५१०१२८९ आर००८२४८०५ १६५१००५२६ पीआर००८७९२२४ १६५१०१०५८ पीआर००९०२८७७ १६५१०१२९७ आर००८२५८४८ १६५१००५४६ पीआर००८८००२७ १६५१०१०६९ पीआर००९०३३५२ १६५१०१३०३ आर००८२९३४५ १६५१००५७३ पीआर००८८०७४१ १६५१०१०९० पीआर००९०३८७१ १६५१०१३११ आस००८८९५४२ १६५१००५७६ पीआस००८८७७९५ १६५१०१०९१ पीआस००९०५७८ १६५१०१३३४ ीआस००८३१४३० १६५१००५९५ पीआस००८८१३०९ १६५१०१२०७ पीआस००९०६१७१ १६५१०१३३८ आर००८३३६७१ १६५१००६१५ पीआर००८८१५७४ १६५१०१११४ १६५१००८३४ पीआर००८८३८३१ १६५१०११३२ कर्जक्र. अर्जक्र. कर्जक्र. अर्जक्र. कर्जक्र. अर्जक्र. ोआर००७४८५८५ ६९१००५०० पीआर००८२२२०० ६९१०१०६१ पीआर००८७५३२ ६९१०९९०६ ोआर००७४८५९४ ६९१००५०१ पीआर००८२२६३८ ६९१०१०६७ पीआर००८८९७१२ ६९१०२९५१ आर००७९८६१० ६९१००५०२ पीआर००८२४१६४ ६९१०११०७ ोआर००८०९८८२ ६९१००७४२ पीआर००८३८०५८ ६९१०१३५५ पीआर००८९६९९६ ६९१०२२३८ आर००८१०१८० ६९१००७४९ पीआर००८४१४९१ ६९१०१४१६ पीआर००८९८४१७ ६९१०२२६९ ोआर००८११५१५ ६९१००७८५ पीआर००८४२९०६ ६९१०१४४१ पीआर००९००९४८ ६९१०२३०१ आर००८१९६०८ ६९१००९८७ पीआर००८४५६८१ ६९१०१४८८ पीआर००९०१२१६ ६९१०२३१० आर००८२०११६ ६९१०१००७ पीआर००८४५८०१ ६९१०१४९१ पीआर००९०१६६६ ६९१०२३१५ आर००८२०७८५ ६९१०१०२१ पीआर००८५३२१८ ६९१०१६३२ पीआर००९०१८९६ ६९१०२३१७ पीआर००८५६३६७ ६९१०१६७५ ोआर००८२१४५४ ६९१०१०३८ पीआर००८६५६९१ ६९१०१८०७ पीआर००९०६७७७ ६९१०२३३८ ोआर००८२२१५९ ६९१०१०५८ पीआर००८६६४३९ ६९१०१८२४

आर००७९६६८२ ३५१००२१० पीआर००८३३६६० ३५१००६०८ पीआर००८५८३१७ ३५१००८३४ आर००८०८१०५ ३५१००२९२ पीआर००८३५८१५ ३५१००६२७ पीआर००८५८५१८ ३५१००८३८ ोआर००८१२०६१ ३५१००३३८ पीआर००८३५८२३ ३५१००६२८ पीआर००८५८५६६ ३५१००८४० ोआर००८१८१८९ ३५१००४१२ पीआर००८३५८५२ ३५१००६३१ पीआर००८५८८७४ ३५१००८४४ जिप्तरुक्टरहरपुर २ ३५१००४३८ पीआर००८३५८६३ ३५१००६३२ पीआर००८६५७९७ ३५१००८९६ जिप्तरुक्टरहरपुर २५१००४४१ पीआर००८३५८७० ३५१००६३३ पीआर००८६५८२९ ३५१००८९९ ोआर००८२२५४१ ३५१००४७५ पीआर००८३५८७५ ३५१००६३४ पीआर००८६५८९५ ३५१००९०२ त्रिमर००८२३०२८ ३५१००४८१ पीआर००८३९७८६ ३५१००६७४ पीआर००८६६७३५ ३५१००९१६ त्रिमर००८२३०४५ ३५१००४८२ पीआर००८४०५४१ ३५१००६८२ पीआर००८६८१२० ३५१००९२९ आर००८२४३४१ ३५१००४९४ पीआर००८४०५४८ ३५१००६८३ पीआर००८७०९८३ ३५१००९४५ आर००८२५९३३ ३५१००५१७ पीआर००८४५५५८ ३५१००७२८ पीआर००८७२३१७ ३५१००९५२ ोआर००८३०३९५ ३५१००५६५ पीआर००८४५९०८ ३५१००७३३ पीआर००८७४५३८ ३५१००९६६ आर००८३०४१४ ३५१००५६७ पीआर००८५२३८० ३५१००७८३ पीआर००८८१११० ३५१०१००९ आर००८३०४४५ ३५१००५७२ पीआर००८५२५०३ ३५१००७८६ पीआर००८८११४८ ३५१०१०१० आर००८३११८७ ३५१००५८० पीआर००८५३९२७ ३५१००७९९ पीआर००८८२३१५ ३५१०१०२३ आर००८३१२५४ ३५१००५८१ पीआर००८५३९३२ ३५१००८०० पीआर००८८२४८३ ३५१०९०२४ ।आर००८३१२८७ ३५१००५८४ पीआर००८५५५४५ ३५१००८१५ पीआर००८९१७४६ ३५१०१०७९ । সামতে এই ইংইংড বংশ-০৬ বংশ-

वाशी शाखा

ठाणे शाखा

கன் து. அன் து. கன் து. அன் து. கன் து. அன் து.

कर्ज क्र. अर्ज क्र. कर्ज क्र. अर्ज क्र. कर्ज क्र. अर्ज क्र. । अगर००७८७७७२ ८११००१०९ पीआर००८४१०१८ ८११००७२९ पीआर००८८११६४ ८११०१३१९ आर००७इ७७७७ ८११००११० पीआर००८४३१८० ८११००७५६ पीआर००८८२६०८ ८११०१३४३ ोआर००७८७७८५ ८११००१११ पीआर००८४४१३७ ८११००७८० पीआर००८८३००६ ८११०१३४६ गेआर००७९००९६ ८११००१२८ | पीआर००८४५०११ | ८११००७९९ | पीआर००८८३०१५ | ८११०१३४७ । अगर००७९४२१६ ८११००१६१ पीआर००८४५२६७ ८११००८०९ पीआर००८८३४६६ ८११०१३५२ ोआर००५९४४४२ ८११००१६२ पीआर००८४८३६० ८११००८६२ पीआर००८८३७१२ ८११०१३५३ ोआर००८०८६९१ ८११००३३१ पीआर००८४८३६८ ८११००८६४ पीआर००८८३७१४ ८११०१३५४ आर००८१०४७१ ८११००३४२ पीआर००८४८७८६ ८११००८६५ पीआर००८८४२९७ ८११०१३५६ ोआर००८१०४७५ ८११००३४३ पीआर००८४८७८९ ८११००८६६ पीआर००८८५०४५ ८११०१३६० । अगर००८१०४९० ८११००३४४ पीआर००८४८७९३ ८११००८६७ पीआर००८८५४४२ ८११०१३७० ोआर००८१७४५८ ८११००४२८ पीआर००८५३०४ ८११००९०७ पीआर००८८९२९० ८११०१३९२ ोआर००८५८२९३ ८११००४४६ पीआर००८५४६०९ ८११००९२७ पीआर००८९२४९८ ८११०१४०१ ोआर००८१९४७६ ८११००४६१ पीआर००८५५२५९ ८११००९२९ पीआर००८९३१६३ ८११०१४०४ ोआर००८२४२८० ८११००५५१ पीआर००८५५५०६ ८११००९४० पीआर००८९६६७१ ८११०१४२६ ोआर००८२५०१८ ८११००५५५ पीआर००८५५५२५ ८११००९४१ पीआर००८९७५४० ८११०१४२९ ोआर००८२५०२० ८११००५५६ पीआर००८५५९७७ ८११००९५५ पीआर००८९७५४१ ८११०९५१ ोआर००८२५०२९ ८११००५५७ पीआर००८५६४६५ ८११००९६९ पीआर००८९७५४२ ८११०१४३१ ोआर००८२५०३१ ८११००५५८ पीआर००८५६५७६ ८११००९७६ पीआर००८९७५४३ ८११०१४३२ ोआर००८२६६८६ ८११००५८३ पीआर००८५७२२८ ८११००९८४ पीआर००८९७५४४ ८११०१४३३ अगर००८२८९०९ ८११००६०० पीआर००८५७२३१ ८११००९८५ पीआर००९००४६४ ८११०१४७० पीआर००८५८३०८ ८११००९९५ पीआर००९०२०९८ ८११०१४७७ आर००८२९५०४ ८११००६०३ ोआर००८२९६९५ ८११००६०४ पीआर००८५८९२० ८११०१०१८ पीआर००९०३४५९ ८११०१४९० अस००८२९७०४ ८११००६०५ पीआर००८६२९५ ८११०१०४३ पीआर००९०३७४४ ८११०१४९४ अस००८३०७७० ८११००६११ पीआर००८६२२७५ ८११०१०५७ पीआर००९०४२६१ ८११०१४९६ आर००८३०७८५ ८११००६१२ पीआर००८६५२५७ ९८५१००१०९ पीआर००९०८२६१ ८११०१५१७ ोआर००८३२१७७ ८११००६२९ पीआर००८६७८४३ ८११०११३५ पीआर००९०९६४७ ८११०१५२० । आर००८३२२०६ ८११००६३३ पीआर००८६८९७९ ८११०११५३ पीआर००९१०२४५ ८११०१५२५ आर००८३२९६८ ८११००६३७ पीआर००८६९७७४ ८११०११६८

विरार शाखा कर्ज क्र. अर्ज क्र. कर्ज क्र. अर्ज क्र. कर्ज क्र. अर्ज क्र.। ।আर००८९७२८६ १०४०१०००८५ पीआर००९०३२३५ १०४०१००१०० पीआर००९०७३३८ १०४०१००१९२

अधिक माहितीसाठी कृपया एसबीएफसी फायनान्स प्रा.लि. ला संपर्क साधा.

आर००८३८११९ ८११००६९९ पीआर००८७४१०४ ८११०१२४४

संपर्क क्रमांक : १८००१०१८०१२ (एसबीएफसी फायनान्स प्रा. लि. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय लिलाव् करण्यात येणाऱ्या खात्याच्या क्रमांकामध्ये फेरफार करण्याचे आणि /लिलाव पुढे ढकलण्याचे/ रद्द करण्याचे हक राखून ठेवत आहे.)

आरबीएल बँक लि.

सही/-

डिंपल चौहान

RBLBANK

जाहीर नोटीस

हिस्सा नं १ क्षेत्र है आर प्र १२०९०० पो ख

१.६८.००, एकुण क्षेत्र १३.७७.०० यापैकी ००-५१

८१ हे आर आकार रू. पै. ६.७२, ही जमीन

मिळकत तकाराम विलास चोपडे याँच्या मालकी

कब्जाची असून ही जिमन मिळकत त्यांनी

आमच्या अशिलांना कायम स्वरूपी विकत

देण्याचे मान्य व कुबूल केले आहे. तरी सदर जमिन

मिळकतीवर कोणाही व्यक्तीचा वा संस्थेच

गहाण, दान, दावा, वारसा, वहिवाट, बोजा, विक्री,

कुळारग, अदालाबदल, वा अन्य कोणत्यार्ह

त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासन १४ (चौदा

दिवसांचे आता निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्य

खालील पत्त्यावर लेखी कागदोपत्री पुराव्यासह

कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही कसल्यार्ह

प्रकारचा हक्क, अधिकार व हितसंबंध नाही अर

समजून विक्रीचा व्यवहार पूर्ण केला जाईल हयाची

ऑफिस : ११०, पहिला मजला, बालाजी सेंटर, गावड

वाडी, रेल्वे फाटकाच्या समोर, विरार (पर्व) तालक

वसई, जिल्हा पालघर ४०१३०५ मो.नं. ९८२१८१७२८६

दिनांक: १३/१०/२०२१

प्राधिकृत अधिकारी

श्री, स्वतंत्रकमार मिश्रा

आरबीएल बँक लि. करीता

कृपया सर्वांनी नोंद घ्यावी

ॲंड. देविका जगदिश गावंड

. प्रकारचा हक्क अधिकार व हितसंबंध असेल तर

(पश्चिम), मुंबई-४०० ०६२ कब्जा सूचना

(स्थावर मिळकतीकरिता) नियम ८-(१)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **आरबीएल बँक लि. चे** प्राधिकृत अधिकारी या नात्या सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८ आणि ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्ज खाते क्र ८०९००२१५९४१५ च्या संदर्भातील दिनांक २३ जून, २०२१ रोजी मागणी सूचना जारी करून

कर्जदार श्री घुमर टेक्सटाईल (अर्जदार) परेश लक्ष्मण रावल (सह-अर्जदार) आणि ममता

परेश रावल (सह-अर्जदार) यांस सचनेतील नमद रक्कम म्हणजेच कर्ज खाते क्र

.०९००२१५९४१५ मधील २३.०६.२०२१ रोजीस एकूण थकबाकीत रक्कम रु. २८,७७,३०६/-ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. कमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना ण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या स्थावर मिळकतीचा सांकेतिक ज्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४

हवाचता सदरहू नियमावलीच्या नियम ९ अन्वये <mark>१२ ऑक्टोबर, २०२१</mark> रोजी घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि मटर मिलकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार ह नारबीएल बँक लि. यांस वरील नमूद रक्कम आणि त्यावरील व्याजासाठी भाराअधीन राहील.

स्थावर मिळकतीचे वर्णन

परेश लक्ष्मण रावल आणि ममता परेश रावल द्वारे मालकीची मिळकत: संजिवनी हॉस्पिटलजवळ, दत्त मंदिर रोड, गाव विरार, विरार (पश्चिम) जिल्हा ठाणे ४०१३०३ येथे स्थित सर्व्हे क्र. २९३ ए/१/१/१, हिस्सा क्र.३ धारक जिमनीवर बांधकामीत संभव दर्शन को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड अशा ज्ञात इमारतीमधील ए विंगच्या तळ नजल्यावरील रहिवासी मिळकत धारक फ्लॅट क्र. ए/२, मोजमापित सुपर बिल्ट अप क्षेत्र ४५० चौ.फूट आणि सिमाबद्ध: पूर्वेकडून : दत्त मंदिर, दक्षिणेकडून : सर्वे क्र. २९३, हिस्सा क्र.४, पश्चिमेकडून : श्री खंडेराव यांच्या मालकीची मिळकत, उत्तरेकडून : संजिवनी

तुमचे लक्ष आमच्या बँकेद्वारा उपार्जित सर्व परिव्यय, प्रभार व खर्च सर्व एकत्रित वरील नमूद थकबाकी भरणा करून वरील नमूद तारणमत्ता म्हणजेच मिळकतीच्या विमोचनासाठी सरफैसी ॲक्टच्या कलम १३(८) च्या तरतुदीकडे वेधण्यात येत आहे.

ठिकाण : मंबर्ड दिनांक : १२/१०/२०२१

ॲक्युट रिटेल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड

सीआयएन : यु७०१००एमएच२००५पीटीसी१५१९७२ **नोंदणीकृत कार्यालय :** नॉलेज हाऊस, श्याम नगर, ऑफ जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई - ४०० ०६०, महाराष्ट्र, भारत, दूर. क्र. : ०२२ ४०५५ २२००, फॅक्स क्र. : ०२२ ४०५५२२०१ र्ड-मेल : investorrelations@futuregroup.in

> सूचना कंपनी योजना अर्ज क्र. सीए (सीएए) नं. ८/एमबी/२०२१

फ्युचर कन्झ्युमर लिमिटेड (हस्तांतरक कंपनी १), फ्युचर लाइफस्टाइल फॅशन्स लिमिटेड (हस्तांतरक कंपनी २), फ्युचर मार्केट नेटवर्क्स लिमिटेड (हस्तांतरक कंपनी ३), फ्युचर रिटेल लिमिटेड (हस्तांतरक कंपनी ४), फ्युचर सप्लाय चेन सोल्यूशन्स लिमिटेड (हस्तांतरक कंपनी ५), फ्युचरबाजा इंडिया लिमिटेड (हस्तांतरक कंपनी ६), ॲक्यूट रिटेल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरक कंपनी भ), बासुती सेल्स ॲन्ड ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरक कंपनी ८), ब्रॅटल फूड्स प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरक कंपनी ९), चिराग ऑपरेटिंग लीजिंग कं. प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरक कंपनी १०), हरे कृष्णा ऑपरेटिंग लीज प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरक कंपनी ११), नाइस टेक्सकॉट ट्रेडिंग अॅन्ड एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरक कंपनी १२) निश्ता मॉल मॅनेजमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरक कंपनी १३), ओजस टेडलीज ॲन्ड मॉल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरव कंपनी १४), प्रीसिजन रियल्टी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरक कंपनी १५), रिवाझ ट्रेड व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरक कंपनी १६), सीन्टेक्स ट्रेडिंग ॲन्ड एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरक कंपनी १७), टॅक्वीटो लीज ऑपरेटर्स प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरक कंपनी १८), युनिक मॉल्स प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरक कंपनी १९) आणि फ्यचर एन्टरप्रायझेस लिमिटेड (हस्तांतरिती कंपनी वा एफईएल) व त्यांचे संबंधित भागधारक व धनको (भाग १) आणि फ्युचर एन्टरप्रायझेस लिमिटेड (एफईएल) आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (आरआरव्हीएल) व त्यांचे संबंधित भागधारक व धनको (भाग २) आणि फ्युचर एन्टरप्रायझेस लिमिटेड (एफईएल) आणि रिलायन्स रिटेल ॲन्ड फॅशन लाइफस्टाइल लिमिटेड (आरआरव्हीएल डब्ल्यूओएस) व त्यांचे संबंधित भागधारक व धनको (भाग ३) यांच्यादरम्यान व्यवस्थेच्या एकत्रित योजनेच्या (योजना व सदर

ॲक्युट रिटेल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या कायदा. १९५६ अंतर्गत संस्थापित व त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता : नॉलेज हाऊस, श्याम नगर, ऑफ जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई - ४०० ०६०, महाराष्ट्र, भारत.

मातवी अर्जटार कंपनी -सीआयएन : यु७०१००एमएच२००५पीटीसी१५१९७२ हस्तांतरक कंपनी । सातव्या अर्जदार कंपनीचे प्रतिभूत धनको व अ–प्रतिभूत धनकोंच्या सभेची सूचना व सूचनेची जाहिरात

याद्वारे सचना देण्यात येत आहे की. आदेश दि. २८ सप्टेंबर, २०२१ **(न्यायाधिकरण आदेश)** द्वारे राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाच्या **(न्यायाधिकरण)** मुंबई खंडपीठाने कंपन्या कायदा, (कायदा) चे अनुच्छेद २३० ते २३२ अन्य लागू तरतुदींअंतर्गत प्रस्तावित योजनेवर विचारविनिमय करणे व योग्य वाटल्यास तिला मंजरी देण्याच्या उद्देशाने सातव्या अर्जदार कंपनीचे प्रतिभत धनको व अ-प्रतिभत धनको यांची सभा खालील निर्देशित तारावा व वेळांनसार आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

-यायाधिकरणाचा आदेश व त्यातील निदेशांतर्गत तसेच कायद्याच्या लागू तरतुदी व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ (से**बी सूची विनियमन)** यांच्या अनुपालनांतर्गत याद्वारे पुढे सुचना देण्यात येत आहे की, सातव्या अर्जदार कंपनीचे प्रतिभूत धनको व अ-प्रतिभूत धनको यांची सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) या

माध्यमातून खालीलप्रमाणे आयोजित करण्यात येत आहे :

अ. क्र. सभेचा प्रकार सभेचा दिनांक सभेची वेळ १२ नोव्हेंबर, २०२१ प्रतिभूत धनको स. १०.०० वा. २. अप्रतिभूत धनको १३ नोव्हेंबर, २०२१

कायद्याचे अनुच्छेद २३० व २३० सहवाचन अनुच्छेद १०२ व अन्य लागू तरतुदी सहवाचन कंपन्या (तडजोडी, व्यवस्था व विलिनीकरण) नियम, २०१६ **(सीएए नियम)** चे नियम ६ अंतर्गत योजनेची प्रत, अहवाल तसेच संलग्न दस्तावेज वेबसाइट www.felindia.in वरून प्राप्त/डाऊनलोड करता येऊ शकतील. कायद्याचे अनुच्छेद २३० व २३२ सहवाचन अनुच्छेद १०२ व अन्य लागू तरतुदी तसेच सीएए नियमाच्या नियम ६ आदींअंतर्गत प्रतिभृत धनको व अप्रतिभृत धनको धनकोंना योजना, अहवाल यांच्या छापील प्रती नि:शुल्क प्राप्त करता येतील. यासंदर्भातील एक लेखी विनंती सातव्या अर्जदार कंपनीला investorrelations@futuregroup.in येथे

सातव्या अर्जदार कंपनीचे प्रतिभत धनको व अ-प्रतिभत धनकोंच्या सभेसाठी अध्यक्ष म्हणन न्यायाधिकरणाने श्री. मकरंद जोशी यांची, त्यांच्या अनुपस्थितीत श्री. विनोद यादव यांची नेमणुक केली आहे. वरील निर्देशित सभांसाठी परीनिरीक्षक म्हणून कु. बिंदू दर्शन शाह (सदस्यत्व क्र. ए२००६६/सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस) नं ७३७८) - प्रोप्रायटर - मे. के. बिंदू ॲन्ड असोसिएट्स कार्यरत कंपनी सचिव या, त्यांच्या अनुपस्थितीत श्री संजय ढोलिकिया (सदस्यत्व क्र. २६५५/सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस नं. १७९८) - प्रोप्रायटर - मे. संजय ढोलिकया ॲन्ड असोसिएट्स, कार्यरत कंपनी सचिव हे काम पाहतील. प्रतिभूत धनको व अ-प्रतिभूत धनको यांच्याद्वारे त्यांच्या सभांमध्ये वरील निर्देशित योजना मंजूर झाल्यास ती न्यायाधिकरणाची मंजुरी तसेच नियामक वा अन्य प्राधिकारी यांच्या अशा अन्य मंजुऱ्या, परवानग्या व मान्यता ज्या आवश्यक असतील, त्यांच्या अधीन

वरील निर्देशित सभेस उपस्थित राहून मत देण्यास पात्र व्यक्ती सभेच्या आधी परोक्ष ई-मतदानाद्वारे त्यांची संबंधित मते देऊ शकतील किंवा ते संबंधित सभांना ई-मतदानाद्वारेही मत देऊ शकतील. प्रतिभूत धनको व अ-प्रतिभूत धनकोंच्या सभा या व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असल्याने प्रत्यक्ष उपस्थितीची आवश्यकता रद्दबातल आहे. त्यामुळे, संबंधित सभांकरिता प्रतिनिधींच्या नेमणुकीची उपलब्धता

वरील सभांकरिता ई-मतदानाकरिताची निर्धारित अंतिम तारीख व परोक्ष ई-मतदानाचा कालावधी

प्रतिभूत धनकोंची सभा	अप्रतिभूत धनकोंची सभा				
शनिवार, ३१ जुलै, २०२१	शनिवार ३१ जुलै, २०२१				
मंगळवार, ०९ नोव्हेंबर,	बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१				
२०२१ स.०९.०० वा. पासून	स. ०९.०० वा. पासून				
गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१	शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०२१				
सं. ०५.०० वा.	सं. ०५.०० वा.				
	शनिवार, ३१ जुलै, २०२१ मंगळवार, ०९ नोव्हेंबर, २०२१ स.०९.०० वा. पासून गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१				

निर्धारित अंतिम तारीख अर्थात शनिवार, दि. ३१ जुलै, २०२१ रोजीनुसार एखादा प्रतिभूत धनको व/व अ-प्रतिभूत धनको जे संबंधित असतील, ज्यांचे नाव सातव्या अर्जदार कंपनीचे प्रतिभूत धनको वा अ-प्रतिभूत धनकोंच्या सचीमध्ये असेल तेच केवळ सचनेत विहित प्रस्तावित ठरावांवर आपले मत देण्यास तसेच प्रतिभत धनको व/वा अ-प्रतिभृत धनकोंच्या, जे संबंधित असतील, सभांमध्ये उपस्थित राहण्यास पात्र असतील प्रतिभूत धनको/ अ-प्रतिभूत धनको यांचा मतदान हक्क हा निर्धारित अंतिम तारीख अर्थात शनिवार, दि. ३९ जुलै, २०२१ रोजीनुसार सातव्या अर्जदार कंपनीद्वारे विहित थिकत रकमेच्या प्रमाणात असेल -प्रदर योजनेसंदर्भात किंवा वरील सभांमध्ये विचारविनिमय करावयाच्या प्रस्तावित विषयासंदर्भात सातव्य

अर्जदार कंपनीचे प्रतिभूत धनको व अ–प्रतिभूत धनको यांना कोणतीही माहिती हवी असल्यास त्यांनी संबधित सभांच्या तारखेच्या किमान सात दिवस अगोदरपर्यंत investorrelations@futuregroup.in येथे ई-मेलद्वारे लिखित विनंती पाठवावी. -मतदानाशी संबंधित कोणतेही प्रश्न/तक्रारी कंपनी सचिव यांना ई-मेलद्वारे investorrelations@

futuregroup.in येथे पाठवाव्यात किंवा एनएसडीएल यांना evoting@nsdl.co.in येथे ई-मेलद्वारे दिनांक : ०९ ऑक्टोबर, २०२१

प्राधिकृत अधिकारी, इंडियन बँक

कंपनीचे प्रतिभूत धनको व अ-प्रतिभूत धनकोंच्या सभेसाठी नियुक्त अध्यक्ष

श्रीम. विजयलक्ष्मी राजेश चौरसिया यांच्या नावे फ्लॅट क्र. श्रीम. श्रीम. विजयलक्ष्मी राजेश ३०.०७.२०१९ रोजी थकबाकी रक्कम: इंडियन बँक, वसई शाखा, पत्ताः १, होमारे दिनाकीत मागणी सूचनेनुसार ३०२, ३ रा मजला, ए विंग, बिल्डिंग टाईप ए-१, बिल्डिंग क्र. ३, चौरसिया **(गहाणदार)** भवन, रिचमोंड टॉऊन-॥, भाबोला नाका रु. १४.८७ लाख हिरानी रेजेन्सी मध्ये, तारापूर रोड, कुरगाव, बोईसर (प)-४०९५०२ सरफैसी ॲक्ट २००२ अन्वये याचे बिल्ट अप क्षेत्रः राजेश चौरसिया रु. ११,६६,९२३/- + वसई (पश्चिम), पालघर-४०१२०२. इअर रक्कम : वसुलीच्या तारखेपर्यंत व्याज ५२१ चौ. फू. (सांकेतिक कब्जा) आणि परिव्यय, प्रभार आणि पुढील तपशिल आणि अटी आणि शर्ती डाऊनलोड करण्यासाठी कृपया भेट द्या : (I) https://www.indianbank.in, (II)) https://www.mstcecommerce.com,(II) https://www.ibapi.in. ई-लिलावाकरित प्लॅटफॉर्म (https:www.mstcecommerce.com) आमचे ई-लिलाव सेवा पुखठादार मे. एमएसटीसी लिमिटेड, ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय आहे, २२५-सी, ए. जे. सी. बोस रोड, कोलकाता–४०००२० यांच्याद्वारे

पुरविण्यात येईल (संपर्क फोन आणि टोल फ्री क्रमांक ०७९-४१०७२४१२/४११/४१३ किंवा १८००-१०३-५३४२). सं<mark>साच्य बोलीदारांसाठी महत्त्वाची टीप:</mark> (https://www.mstcecommerce.com मार्फत ई-लिलाव, नोंदणी इअरच्या तारखेस किंवा पूर्वी इच्छुक बोलीदारांनी पूर्ण करणे आवश्यक आहे आणि तेथे प्लोबल वॉलेटमध्ये इअर शिक्षक असणे आवश्यक आहे) बोलीदारांनी पुरेशा आधी खालील औपचारिकता पूर्ण करायच्या आहेत: टप्पा १: बोलीदार/खरेदीदारांची नोंदणी : बोलीदारांनी त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून ई-लिलाव

पोर्टल (वर लिंक दिलेली आहे) https://www.mstcecommerce.com (म्हणजेच https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/) वर नोंदणी करायची आहे. टप्पा २: केवायसी पडताळणी बोलीदारांनी आवश्यक केवायसी दस्तावेज अपलोड करायचे आहेत. केवायसी दस्तावेजांची ई-लिलाव सेवा पुरवठादारांकडुन पडताळणी करण्यात येईल (दोन कामकाजाचे दिवस लागू शकतात). टप्पा ३: त्यांच्या ग्लोबल इएमडी वॉलेटमध्ये इअर रकमेचे हस्तांतर : ई-लिलाव प्लॅटफॉर्मवरील जनरेट केलेले चलान वापरुन एनईएफटी/ट्रान्सफर वापरुन ऑनलाईन/ऑफलाईन ट्रान्सफर करणे. बोलीदारांनी टप्पा क्र. १ ते

३ हे इअरच्या तारखेस किंवा पूर्वी पुरेशा आधी पूर्ण करायच्या आहेत:

अंबिका सिंग

बेबी अजित

मे. तन्झीम

एंटरप्रायजेस

(प्रोप्रा. श्री.

टीपः सदर सह इतर तपशिल आणि वरील नमूद तारखेस सदर विक्री करण्याबाबत वरील सदर कर्जाचे कर्जदार/हमीदार/गहाणदारांना यांना मुद्धा सूचना आहे

सीआयएनः एल२८९२०एमएच१९९१पीएलसी०६२५४२ सूचना